

भिमलकसा लघुपाटबंधारे प्रकल्प ता.साकोली
जि. भंडारा या योजनेला द्वितीय सुधारित
प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक: लपायो २३११(प्र क्र ५५६/२०११)/लपा-२

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ५ फेब्रुवारी, २०१५.

पहावे

- १) कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचे पत्र क्र. ८८२०/कां.ता.१(२)/(धा ८२/२०११)/भिमलकसा/द्वितीय, दि. २४.१०.२०११.
- १) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांचे पत्र क्रमांक व्ययस-२०१४/प्रक्र१९९/अर्थ-२ दिनांक १ जानेवारी, २०१५.

प्रस्तावना

शासन निर्णय क्रमांक एमआयजी-४९८५/२१३/८५ लपा-(२), दिनांक १८.०५.१९८६ अन्वये रुपये रु. ९३.२३६ लक्ष रकमेस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. हा प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार करतांना सन १९८४-१९८५ च्या दरसूचीप्रमाणे दर वापरण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात योजनेच्या खर्चात दरसूचीतील फरकामुळे, भूसंपादन किंमतीतील झालेली वाढ, संकल्पचित्रातील बदल इत्यादी कारणांमुळे वाढ होत असल्यामुळे योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणे आवश्यक झाले आहे.

शासन निर्णय

आता या शासन निर्णयान्वये भिमलकसा लघुपाटबंधारे प्रकल्प ता.साकोली जि. भंडारा या योजनेचा एकूण अंदाजीत खर्च रुपये २८७४.६०३ लक्ष (रु. अठ्ठावीस कोटी, चौऱ्याहत्तर लक्ष, साठ हजार, तिनशे, फक्त) या किंमतीस द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. कामासाठीची एकूण तरतूद रुपये २७४२.८३३लक्ष (रु. सत्तावीस कोटी, बेचाळीस लक्ष, त्र्याऐंशी हजार, तीनशे फक्त) व अनुषंगीक खर्चासाठीची एकूण तरतूद रुपये १३१.७७ लक्ष (रु. एक कोटी, एकतीस लक्ष, सत्त्याहत्तर हजार फक्त) आहे. अंदाजपत्रकात उर्वरित कामासाठी सन २०११-२०१२ या वर्षाच्या दरसूचीप्रमाणे दर वापरण्यात आले आहेत. उपशिर्षवार तरतुदींचा गोषवारा सोबत परिशिष्टामध्ये जोडला आहे.

व्यय अग्रक्रम समितीच्या दिनांक २१ ऑगस्ट, २०१४ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तात नमुद केल्यानुसार “सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी तरतूद उपलब्ध करून दिली जाणार नाही. तत्पूर्वी काम पूर्ण करावे.” या अटीच्या अधीन राहून सुधारित प्रशासकीय मान्यतेचा निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

या योजनेच्या कामावरील खर्च मागणी क्र. आय-५, "४७०२ लहान पाटबंधारे यावरील भांडवली खर्च ८०-सर्वसाधारण १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका (००) (०५) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान, (४७०२ ५१०१)" या लेखाशिर्षाखाली खर्ची घालावा व शासनाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

हा शासन निर्णय, नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ११४/१४३४, दि. ०६.०५.२०१४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार तसेच व्यय अग्रक्रम समितीने दि. २१ ऑगस्ट, २०१४ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत दिलेल्या मंजूरीनुसार व संदर्भ क्रमांक २ नुसार याबाबतच्या निर्गमित केलेल्या इतिवृत्तानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

या योजनेस प्रदान करण्यात आलेली सुधारित प्रशासकीय मान्यता (८४/२०१५) अनुक्रमांकावर नोंदण्यात आली आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०२१२१६०२५८२८२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा. बा. क्षीरसागर)

शासनाचे अवर सचिव

सहपत्र-परिशिष्ट अ

प्रत,

१. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई/नागपूर.
२. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा परिक्षा), मुंबई/नागपूर.
३. वित्त विभाग (व्यय-१२), मंत्रालय, मुंबई ३२.
४. नियोजन विभाग (कार्यासन १४३४), मंत्रालय, मुंबई ३२.
५. कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.
६. मुख्य अभियंता, (गो.प्र.)जलसंपदा विभाग, नागपूर.

(सोबत सुधारित प्रशासकीय मान्यतेची परिनिरीक्षण टिप्पणी जोडली आहे)

७. आंतर वित्त सल्लागार व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. जिल्हाधिकारी, गोंदिया.
९. अधीक्षक अभियंता, गोसीखूर्द उपसा सिंचन मंडळ, अंबाडी(भंडारा).
१०. कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग, गोंदिया.
११. अर्थशाखा १/२ (२ प्रती), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. लपा-१ (२ प्रती), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. विभागीय संपर्क अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई. (२ प्रती)
१४. लपा-२, संग्रहार्थ.

परिशिष्ट अ

शासन निर्णय क्रमांक : लपात २३११/(प्र.क्र.५५६/२०११)/लपा-२, दि. ०५.०२.२०१५
भिमलकसा लघुपाटबंधारे प्रकल्प ता.साकोली जि. भंडारा,
उपशिर्षनिहाय तरतूदी

क्र.	उपशिर्ष	रक्कम (लक्ष)
१	ए - प्राथमिक	०.७९९
२	बी - जमिन	१४२५.१५
३	सी -कामे धरण व सांडवा	५६५.४२१
४	डी- विमोचक	५६.४४
५	ई - प्रपात	१४.५६
६	एफ - मोरी काम	१०५.३१
७	जी - पूल	१७.३६
८	के - इमारती	०.५५०
९	एल - मातीकाम	१७६.४२
१०	ओ - संकिर्ण	१.८७
११	पी - देखभाल	०.६०
१२	आर - दळणवळण	१२.७६
१३	वितरिका	३६५.५९३
	एकुण	२७४२.८३३
	आनुषंगिक खर्च	१३१.७७०
	योजनेची एकूण किंमत (रु.लक्ष)	२८७४.६०३

ठळक बाबी

- अ) या योजनेचे सिंचन क्षेत्र ९३१ हेक्टर आहे.
- ब) या योजनेमुळे एकूण होणारा पाणीसाठा ३६०९ सघमी. आहे.
- क) प्रति सहस्र घनमीटर पाणीसाठा किंमत रु. ७९६००/-
- ड) लाभव्यय गुणोत्तर $१.०२ > १.००$